

Unleash your potential

Aptech Limited Regd. office: Aptech House A-65, MIDC, Moroi, Andheri (E), Mumbai - 400 093. T: 91 22 2827 2300 F: 91 22 2827 2399 www aptech-worldwide corn

23rd June, 2020

To, BSE Limited 25th Floor, P J Towers, Dalal Street, Mumbai-400 001 Scrip Code: 532475 To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex
Bandra (E), Mumbai - 400 051.
Symbol: APTECHT

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - 20th Annual General Meeting of the Equity Shareholders of the Company to be held on 15th July, 2020 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published today i.e., 23rd June 2020 regarding the Notice to the shareholders of the Company in respect of information of 20th Annual General Meeting scheduled to be held on Wednesday, 15th July, 2020 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

Kindly take the same on record.

Yours faithfully,

For Aptech Limited

Ketan Shah

Company Secretary Membership No.: F3167

Place: Mumbai Encl.: as above

CIN No.: L72900MH2000PLC123841 Email Id: info@aptech.ac.in

MIDWISTIN BRIDD

Fitch revises outlook on Airtel to

negative from stable; affirms at 'BBB-' NEW DELHI: Fitch Ratings has revised the outlook on Bharti Airtel's Long-Term Foreign-Currency (FC) Issuer Default Rating (IDR) to negative from stable, affirming it at 'BBB-'. The rating agency said the outlook change is sovereign-driven, and that projected that Bharti's 2020-21 revenue and Ebitda (earnings before interest, taxes, depreciation, and amortisation) will remain robust, fuelled by improvement in the Indian wireless market and continued growth momentum in African markets, despite the effect of the coronavirus pandemic.

DBS Bank logs Rs 111 cr profit in FY20 from India operations

MUMBAI: Singapore-based DBS Bank on Monday reported nearly eight-fold jump in profit for 2019-20 from its India operations at Rs 111 crore. The lender, whose network in India has now increased to 34 branches, reported 24 per cent growth in net revenues at Rs 1,444 crore during the last financial year and a fall in stressed assets.

Dhanlaxmi Bank Q4 profit falls over 90 pc at Rs 3 cr

NEW DELHI: Dhanlaxmi Bank on Monday reported 90.5 per cent decline in net profit at Rs 2.60 crore for March quarter 2019-20 due to higher provisions for bad loans and contingencies. Income during the quarter under review rose to Rs 280.98 crore from Rs 268.97 crore in the year-ago same period, the bank said in a regulatory filing. The bank's provisions for bad loans and contingencies were raised substantially to Rs 56.89 crore during March quarter as against Rs 16.27 crore parked aside for the year-ago same period.

Sebi reports 13% income growth at Rs 963 cr in 2018-19

NEW DELHI: Capital markets regulator Sebi has posted a 13 per cent increase in its total income to over Rs 963 crore in 2018-19, mainly due to rise in earnings from fees and subscription income. The other administrative expenses increased from Rs 121 crore to Rs 131 crore, the establishment expenses climbed from Rs 244 crore to Rs 293 crore.

Biocon-DKSH tie up for distribution of seven products in S'pore, Thailand

NEW DELHI: Bio-technology major Biocon on Monday said it has inked a pact with market expansion services provider DKSH for distribution of seven generic products in Singapore and Thailand. Biocon Pharma Ltd, a subsidiary of the bio-tech firm, and DKSH Business Unit Healthcare, have inked an agreement in this regard. Biocon Ltd said in a statement.

Nestaway arm plans to acquire 2-3 co-living operators

NEW DELHI: Nestaway Technologies' co-living subsidiary The Hello World has acquired StayAbode and is looking for 2-3 more acquisitions as part of its plan to expand capacity to 50,000 beds by March next year. The Hello World currently has 20,000 beds and plans to add 30,000 more beds by end of the 2020-21 fiscal through both organic and inorganic routes, its founder and CEO Jitendra Jagadev said.

Rs105 crore tax-evasion case detected by Indore-based cig manufacturer

BHOPAL: GST intelligence officials have detected tax evasion of Rs 105 crore by a cigarette manufacturing firm in Indore in the last one year, according to an official statement.

— Agencies

Will stay focused on BOT post Covid: IRB Infra

Bidding for Rs 8,262 cr Mumbai Pune Expressway Toll-Operate-Transfer project was definitely not a cake walk

Totwithstanding the present coronavirus lockdown, IRB Infrastructure Developers has bagged the Rs 8,262 crore Mumbai Pune Expressway project under the Toll-Operate-Transfer model. The company last week paid. the first tranche of Rs 6,500 crore as up front sub concession fee to Maharashtra State Road Development Corporation (MSRDC). In an exclusive interview with Free Press Journal's Sanjay Jog, CMD Virendra Mhaiskar explains the company's strategy.

What is the most important feature of this project? The road doesn't have an alternate competing road given the topography. It's an expressway which caters to the twin city concept, and hence, given the high percentage of passenger vehicles has the potential of very high traffic growth.

With this contract, the Toll contract for Mumbai-Pune Expressway will be with you for almost 30 years (as you started it in 2000). How have you managed to win the contract consecutively for the second time?

It was definitely not a cake walk. The bid had attracted a lot of interest and many foreign funds had evinced interest alongside large Indian companies. However, for such a large commitment one needs to have a sector focus and expertise which to my mind was an area where we certainly excel

That, I believe, would have been the prime reason for our success. Secondly, having followed strict financial discipline, we had a strong balance sheet where we had the ability to raise the required financing for such a large project commit-

How do you justify your quote below reserve price? The bid date was changed two-three times and with every postponement the concession period kept reducing as the end



date for concession period remained the same - April 30. Hence, the potential collection also kept reducing. MSRDC did not reduce the upset price proportionately I guess, and hence, the price offered looks marginally lower than their esHow do you compare this TOT concession as against TOT

bundles put to bid in the last three years in India? This is the largest TOT concession in the country to date from a time-value concept. The first TOT project awarded to Macquarie where they paid Rs 9,600 crore to NHAI was for a 30-year period whereas in this project MSRDC is getting Rs 8,262 crore for giving a 10-year concession period. The reason for the same is that this project has significantly higher revenue potential. Also this is a single asset whereas the other TOT was a bundle of 7 projects.

Post Covid-19, how does the company plan to expand?

With the total asset size of over Rs 4,5000 crore, our strategy and focus continues to remain as a lead player in upcoming Build-Operate-Transfer (BOT) projects. With the Covid-19 increasing the fiscal constraints, my guess is that going forward the government would want to bring back private investment interest in the road sector

We see a big opportunity here. With a strong partner like GIC who has agreed to consider participating with us in all upcoming BOT projects on a 51:49 basis as a part of our private Infrastructure Investment Trust (InvIT) strategy we think we can possibly look at strong growth going forward.

The Hybrid Annuity Model (HAM) projects are unlikely to do well as the bank rate comes down rendering negative return on the same given the fact that NHAI pays the annuity linked with bank rate whereas lenders are unlikely to reduce interest rate proportionately for the HAM project developer Hence, we still believe BOT is the best bid form where we will

We may also experience a strong rise in the use of passenger vehicles given the concern around Covid-19 and public transport will take a beating. This is a time to carefully but confidently step forward and focus on growth opportunities.

Adani Power board okays share delisting

AHMEDABAD: Adani Power Ltd on Monday gave the final nod to its voluntarily delisting of equity shares at Rs 33.82 which is 10 per cent less than its previous closing of Rs 38 on Friday.

It informed exchanges that the delisting proposal of May 29 was approved in the board of directors meeting.

"Adani Properties Pvt Ltd (APPL) proposes to either by itself or together with other members of the promoter group as the case may voluntarily delist the equity shares of the company," it said.

It further said that based on the information available with the company and the report, it granted approval to the company to seek shareholders' approval for delisting proposal by way of a special resolution through postal ballot ande-voting.

In this regard, the draft of : three companies were the postal ballot notice and the explanatory statement were also approved.

The company was also authorised to issue and dispatch the postal ballot notice and the explanatory statement to the shareholders of the company Practicing Company Sec-

retary Chirag Shah was appointed as the scrutiniser to conduct the process of the postal ballot in a fair and transparent manner

Fitch rates 2 of Adani cos negative

MUMBAI: Fitch Ratings has revised the rating outlook on the debt of Adami Green Energy Ltd, Adami Ports and Special Economic Zone Ltd and Adani Transmission Ltd's to negative from stable. The ratings on the affirmed at 'BBB-'

The outlook downgrade follows the revision of the outlook on India's Long-Term Foreign-Currency Issuer Default Rating (IDR) to negative from stable last week. India's rating was affirmed at 'BBB-'. Today, shares of Adani Transmission ended 4.4% higher at 231 rupees, while those of Adami Green Energy ended up 5% at 441.65 rupees on the NSE.

09/07/2020.

Only 21% of people said they would uninstall China's TikTok: Survey

OUR BUREAU/ Mumbar

Following the death of 20 Indian soldiers after the India-China border class last week, scores of people have called for a boycott of Chinese products and services.

Shops displaying Chinese products were also destroyed in several places.

Amid the protest and demonstrations condemning the violent attack on Indian soldiers and boycotting Chinese products, the Indian Institute of Human Brands (IIHB) conducted a 'gun-shot' telephonic survey over June 17 & 18 to gauge consumer sentiment on celebrities endorsing Chinese brands, post the news of the loss of life of 20 Indian soldiers in the Galwan Valley. 408 respondents were asked some guick-fire



56 % said Yes 32 % said Yes 12 % said Maybe

Would you un-install Tik-Tok because it is a Chinese

21 % said Yes 62 % said Maybe 11 % said No

16% Did Not Answer

Respondents were also asked if they knew the country of origin of the mobile brands mentioned? How many associated a brand with a celebrity? And how

many wanted the celebrity to desist from peddling the said brand because it was Chinese?

· 92% respondents knew that Apple is from the US. · 37% respondents said Oppo is Indian. Only 42 % said it was Chinese. · 41% thought Vivo is from

US/Europe, 12% said it was Indian while 40% said they knew it was Chinese. · Samsung, 62% said was

Korean; 22 % from US. · One Plus was felt to be European by 30%, US by 22%, Indian by 14%. 30% said it was

Chinese. · Only 27% knew Realme is Chinese and 26% knew Redmi's actual origin.

· Nokia was said to be Indian by 32% respondents. · 88% said Sony is Japan-

ese 92% said Panasonic is Japanese.

Mumbai Housing And Area Development Board



MHADA Portal: https://mhada.gov.in CORRIGENDUM

Name of Work: Redevelopment of BDD Chawls on CTS no. 1539 & 1540 (pt.), Lower Parel Division at Worli, Mumbai - 400 018. To all the concerned kindly note that corrigendum is being issued for the quotation notice published in this newspaper on 20/06/2020 for work of Fire Protection using Cement based Spray Vermiculite (For beam) and Fire Protection using Intumescent Paint (For Column) for transit buildings T1, T2 & T3 at layout of BDD chawls at Worli, Mumbai. It is observed that due to ongoing lockdown process in Mumbai, some problems may be faced / are being faced by interested quotationers in attending MHADA office for submission of Demand Draft and receiving schedule of work from BDD Office. Keeping this problem in view; following alternate option is being made available for quotationers.

1) Interested quotationers shall send copy of their request letter on letterhead along with copy of Demand Draft on eebddmb12@gmail.com and request for copy of schedule of work, within scheduled time period mentioned in quotation notice/s. 2) On receipt of above, copy of schedule of work shall be shared on

mail id of quotationers. Quotationers shall take print out of schedule of work, quote their rate.

sign / stamp schedule of work and submit original schedule of work original demand draft, copy of PAN Card & License (only in case of work at Sr. No.1) in a sealed envelope to the office of the Executive Engineer (BDD), MHADB, Room No. 342, 2nd Floor, Grihanirman Bhavan, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400 051, Maharashtra State, either in person or by courier, so as to reach it in BDD Office, before scheduled date of submission mentioned in quotation notice/s

complied by quotationer/s; his/her quotation shall be rejected. 5) In case of any difficulty, quotationers may call on 66405297 66405274 and contact Deputy Engineer Mr. Shailesh Raval and Ms. J.M. Chavan between 11 am to 1 pm on any working day to

4) If any of compliances mentioned in above para no. 1 & 3 are not

Rest of conditions / details mentioned in published quotation notice for above mentioned work remain unchanged / same

CPRO/A/1031/115 MHADA - Leading Housing Authority in the Nation

(S. S. Konnur) Executive Engineer / BDD, MH&ADB MUKESH BABU FINANCIAL SERVICES LIMITED Registered Office: 111, Maker Chambers III,

223, Nariman Point, Mumbai - 400 021, Tel: 022-26232051 CIN: L65920MH1985PLC035504 Website: www.mukeshbabu.com Email:secretarial@mukeshbabu.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, the 30th June 2020, inter alia,(a) to consider, approve and take on record the Audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and financial year ended 31st March 2020 (b) to recommend dividend, if any, for the financial year ended 31st March, 2020.

Further, pursuant to the "Code of Practices & Procedure for Fair Disclosure of Unpublished Price Sensitive Information" of the Company for Prohibition of Insider Trading, the Trading Window for dealing in securities of the Company shall remain closed for all the Board Members and Designated Persons and their respective Dependent Family Members until 48 hours from the date of publication of the said Financial Results.


The notice is available on the website of the Company at www.mukeshbabu.com and also on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com

For MUKESH BABU FINANCIAL SERVICES LIMITED Place: Mumbai Date: : 22nd June, 2020

Manasi N. Dalal

(₹ Millions, except per share data)

Company Secretary and Compliance Officer



through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") Facility to transact the business as stipulated in the Notice of the AGM.

In view of the outbreak of the COVID-19 pandemic and pursuant to General Circular Nos.14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 20th AGM of the Company is being conducted through VC/OAVM, which does not require physical presence of members at a common venue.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2019-20. will be sent only by electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 will be available on the website of the Company at www.aptech-worldwide.com and website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www1.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of AGM. Members attending the Meeting through VC/DAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all members to cast their votes on all Resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting / e-voting will be provided in the Notice of the AGM.

Members holding shares | Send a request to KFin Technologies Private Limited,

in Physical Form

Place : Mumbai

Date : 22nd June 2020

Registrar and Share transfer Agent of the Company ("KFin") at einward.ris@kfintech.com providing Folio No., Name of Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back) and self attested scanned copy of PAN card for registering email address.

in Demat Form The Annual Report for FY 2019-20 and Notice of 20th AGM of the Company will be sent to all the shareholders at their registered email address in accordance with provisions of the Companies Act, 2013 and Listing Regulations.

> For Aptech Limited Ketan Shah



ARNOLD HOLDINGS LTD. CIN- L65993 MH1981 PLC282783

Regd. Office: B-208, Ramji House, 30, Jambulwadi, J.S.S. Road Mumbai 400 002 TEL: 022 22016540, E-Mail id: amoldholding@@gmail.com Website: www.arroldholdingsun NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of board of Directors of the company is scheduled to be held on Tuesday, June 30, 2020 at 4.00 PM at 8208, Ramy House, 30 Jambulwadi, JSS Road, Mumba-400002 Inter-alia to consider, approve and take on record the Audited Standalone Financia Results of the Company for the quarter and year ended on 31° March, 2020.

The said intrination is also available on the company's website at www.arndidholdings.ir and may also be available on the website of stock exchange www.bseindia.com.

For Arnold Holdings Ltd

Date: 22.08.2020 Place: Mumbai

(Mahendraprasad Mallawat)

Nashik Municipal

Corporation, Nashik.

Deputy Commissioner

Garden Department

Nashik Municipal Corporation

Garden Department

Nashik Municipal Corporation e-Tender No.9

(2020-21) invites bids for 13 work. The detailes

tender notice & tender document would be available

on www.mahatenders.gov.in from 24/06/2020 to

ज.सं./जा.क./१६२/ दि.२२/०६/२०२० | ब्रामाधिकस्थनमञ्जातः ! कविनामामुखनानकाः

Registered Office: Aptech House, A -65, M.I.D.C., Marol, Andheri (E), Mumbai - 400093 Tel.: 022 68282300 Fax: 91 22 2827 2399 CIN -L72900MH2000PLC123841 Website: www.aptech-worldwide.com Email: investors relations@aptech.ac.in

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that the Twentieth (20th) Annual General Meeting ("AGM" of Aptech Limited will be held on Wednesday, 15th July 2020 at 3.30 p.m. (IST)

If your email ID is already registered with the Company / Depository Participant. Login details for remote e-voting and e-voting will be sent on your registered email address. In case you have not registered your email address with the Company/ Depository participant, please follow below instructions to register your email ID for obtaining Annual Report and login details for remote e-voting and e-voting during the AGM:

Members holding shares Kindly contact your Depository Participant (DP) and register your email address as per the process advised by DP

Company Secretary & Compliance Office



सआपीउ/ओडी/५७/अनु.(अति. निर्मू.) दि. २०.०६.२०२०

जाहिरात

विषय: - पी/उ विभागामध्ये अनिधकृत फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्याकरिता अतिक्रमण निर्मुलन वाहनावर काम करण्याकरिता अशासकीय संस्थामार्फत कंत्राटी कामगार प्रवठा करण्याबाबत.

पी/उ विभागामध्ये अतिक्रमण निर्मुलन वाहनावर काम करण्याकरिता स्थानिक अशासकीय संस्थेकडून कंत्राटी कामगार पुरवण्याबाबत, ०१ अशासकीय संस्थेची निवड करण्याकरिता, सदर वाहनावर काम करण्याचा अनुभव असणाऱ्या, तसेच पी/उ विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात धर्मादाय आयुक्तांकडील नोंदणीकृत असणाऱ्या इच्छ्क स्थानिक प्रशासकीय संस्था, मजूर सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, रोजगार सेवा सहकारी संस्था, औद्योगक सेवा सहकारी संस्था इ. संस्थाकडून त्याची पात्रता यादी तयार करून सोडत पद्धतीने निवड करून काम करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जीचा नमूना, वरिष्ठ निरिक्षक अनुज्ञापन खाते (अतिक्रमण निर्मुलन विभाग), निवन मनपा इमारत, पहिला मजला, लिबर्टी गार्डन, मामलेतदार वाडी, मालाड पश्चिम मु. ६४ यांच्याकडे रु. १०००/- अधिक ५% जीएसटी असे रोख स्वरुपात (ना-परतावा) दि. २३/०६/२०२० ते दि. ३०/०६/२०२० सकाळी ११ ते दुपारी ०२ वाजेपर्यंत मिळू शकेल. निकषानुसार पात्र सूची मधून सोडत पद्धतीने यशस्वी झालेल्या एका संस्थेला कामाचे वाटप पी/उ विभागाचे सहाय्यक आयुक्त, योजनेच्या अटीं व शर्तीनुसार करतील, नमूद केलेल्या कार्यालयीन कालावधीनंतर दाखल केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. सोडत पद्धतीची निकाल प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार, सहाय्यक आयुक्त पी/उ विभाग यांना

अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. ३०/०६/२०२० (दुपारी ०१ वाजेपर्यंत) राहील.

सहाय्यक आयुक्त पी/उत्तर विभाग कार्यालय बीजी पटेल मार्ग, मालाड (प.) मुं. ६४

PRO/244/ADV/2020-21

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतील बेघर/कामगार/अडकलेल्या इतर प्रांतातील व्यक्तिंच्या अन्न व निवारासाठी हेल्पलाईन क्रमांक १८००२२१२९२ सकाळी ९ ते रात्री ९

GE Power India Limited

clear their doubts about entire process

Regd Office: Unit No 211-212, 2nd Floor, The Capital, G Block, Plot No. C-70, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051 (India) Website: https://www.ge.com/in/ge-power-india-limited; E-Mail ID: in.investor-relations@ge.com



*Reserves excluding Revaluation Reserve for the period ended as on 31 March 2020 was ₹ 8530.8 millions

quarter and year ended 31 March 2020 have been audited by the Statutory Auditor of the Company.

- a) The above is an extract of the detailed format of Financial Results for Quarter and year ended 31 March 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended 31 March 2020 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com / www.nseindia.com) and on the website of the Company (www.ge.com/in/ge-power-india-limited). b) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 22 June 2020. The results for the current
- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules , whichever is applicable. For and on behalf of the Board (Vijay Sharma)

Wholetime Director DIN 06700052

Date: 22 June 2020

epaper. freepress journal in

Place: Noida

कोरोनाग्रस्त आरोपीचे टाटा आमंत्रण मधून पलायन

वार्ताहर

भिवंडी, दि. २२ - भिवंडी महानगरपालिका सह कल्याण डोंबिवली , उल्हासनगर व ठाणे ग्रामीण येथील कोरोना संशयित व सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी टाटा आमंत्रण येथे संस्थात्मक अलगीकरण केंद्र बनवले असून या ठिकाणी उपचारासाठी दाखल एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाणे येथील गुन्हा नोंद क्रमांक २०५/२० कलम ३०२ मधील आरोपी बाळू दशरथ खरात हा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यास अटक केल्यानंतर त्यास १६ जूनपासून टाटा आमंत्रण येथील विलीनीकरण कक्षात उपचाराकरीता ठेवले असतानाच त्याचेवर लक्ष ठेवण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाणेतील पोलीस शिपाई नेमण्यात आले असता २१ जून रोजी दुपारी २ वा. चे सुमारास आरोपी बाळ् दशरथ खरात हा तेथून पळून गेला.

सर्वमंगल मर्कटाईल कं. लि. **षीआयएन**:एल५११००एमएच१९८३पीएलसी०२९६०० नोंदणी कार्यालय : क्र. २, मोहत्ता भवन प्रॉपर्टीज, डॉ. ई. मोझेझ रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८ ई-मेल : info@sarvamangalmercantile.com वेबसाईट : www.sarvamangalmercantile.com

फोन क्र.: ०२२-२४९६४६ ५६. फॅक्स क्र. : ०२२-२४९६३०५५ सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेयुलेशन्स, २०१५ च्या रेयुलेशन ४७ सहवाचता रेयुलेशन २९(१) अनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही ३१ मार्च, २०२० रोजी संपलेली वर्षाकरिता कंपनीचा लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बार्बीसह विचारात घेणे आणि मंजुर करण्यासाठी मंगळवार, ३० जून, २०२० रोजी घेण्यात येणार आहे सदर माहिती कंपनीची वेबसाईट www.sarvaman-

galmercantile.com आणि स्टॉक एक्स्चेजची वेबसाईट www.bseindia.com वर सुद्ध उपलब्ध आहे. मंडळाच्या आदेशानुसार सर्वमंगल मर्कटाईल कंपनी लिमिटेड

दिनांक: २२.०६.२०२० ठिकाण : मुंबई

प्रभाकर गुप्ता कंपनी सचिव

THE VICTORIA MILLS LIMITED Regd. Office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 CIN: L17110MH1913PLC000357,

Tel No.: 24971192/93, Fax No.: 24971194 Email ID: vicmill2013@gmail.com, Website: www.victoriamills.in

Notice is hereby given that pursuan to provisions of Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, June 30, 2020 inter-alia (i) t consider, approve and take on record the Audited Financial Results of the Compa for the Financial Year ended March 31, 2020 and (ii) recommendation of dividend.

Pursuant to Regulation 47(2) of the aforesaid Regulations the information contained in this notice is also available on the website of the BSE Ltd. www.bseindia.com where the Company's ecurities are listed and also available of FOR The Victoria Mills Limite

Place: Mumbai Nikuni Kanaba Date: June 22, 2020 Company Secretar

THE TATA POWER CO. LTD 24 HOMI MODY STREET, MUMBAI-40000°

Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost / misplaced and the holder of the said securities/ applicant has applied to the Company to Any person who has a claim in respect of

the said securities should lodge such claim with the Company at its registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate share certificate without furthe intimation. Name of the holder Sushiladevi Tunuguntu, Kind of Securities & Face Value: Equity Shares of Re 1/- each, No. of Securities: 3920, Distinctive Nos. 10044871-10048790. Place: Hyderabad Date: 23 June 2020

> Applicant: Sushiladevi Tunuguntu

🥋 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक पुरवणी दीक्षान्त (अनुपस्थितीत) कार्यक्रम-२०२० महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा

पुरवणी दीक्षान्त (अनुपस्थितीत) कार्यक्रम, दिनांक ३०/०६/२०२० रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिडोंरी रोड, म्हसरूळ, नाशिक येथे आयोजित केला जाणार आहे. यासंबंधी तपशिलवार अधिसूचना क्र. २९/२०२० संकेतस्थळावर विद्यापीच्या (www.muhs.ac.in) उपलब्ध आहे.

नाशिक : २३/०६/२०२०

(डॉ. के. डी. चव्हाण)

The spirit of Mumbai is

now 92 years

old! FREE PRESS

The Family Newspaper ठिकाण : मुंबई दिनांक : २२ जून, २०२०

VARUN MERCANTILE

LIMITED Regd. Office: 147, 14th Floor, Atlanta, Nariman Point, Mumbai 400021. CIN: L51909MH1985PLC321068

Website: www.vml.org.in

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, June 25, 2020 at Mumbai, to nter-alia, consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter / year ended March 31, 2020 and to consider and recommend dividend if any, on Equity Shares of the Company.

This intimation is also available on the Company's website at www.vml.org.in and on Stock Exchange website at

Pursuant to the Company's "Code to Regulate, Monitor and Report Trading", the Trading Window Close Period has commenced from April 1, 2020 and will end 48 hours after the results are made public on June 25, 2020.

By order of the Board

Forum Sheth Place : Mumbai Dated: 22.06.2020 Company Secretary

जाहिर सूचना

सर्व तमाम जनतेस या सूचनेद्वारे असे कळविण्यात येते की, प्रस्तावित झोपडपट्टी

पनर्वसन योजना प्रकल्प भखंड सीटीएस

क्रमांक 2 बी (पीटी), 16, 17, 18, आणि 19

पीटी) आणि पॉकेट ए, ओशिवरा, अंधेरी

पश्चिम), मुंबई. महाराष्ट्र द्वारा मे. 'रिलायन्स

एसईआयएए. महाराष्ट्र शासनकडन मंजरी पत्र

क्र. एसआयए / एमएच / एनसीँपी /

11547/2016, दिनांक: 31/03/2020

रोजी देण्यात आली आहे. पर्यावरण मंजुरी

पत्रांच्या प्रती 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'

यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि

http://parivesh.nic.in या वेबसाईटवर

सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०० ०५७.

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, मी

गाव कोपरी, ठाणे (पूर्व) ४००६०३ येथील

सीटीएस क्र. १९०७ धारक जिमनीवर स्थित,

वसलेल्या आणि अशा फ्लॅट क्र. ८, पहिला

मजला. मोजमापित ४१५ चौ. फू.

(बिल्टअप) राम राज्य सीएचएस लि., च्या

संदर्भातील सौ. पूजा वसंत बहिरवानी यांच्या

सौ. पजा वसंत बहिरवानी यांनी मला कळविले

आहे की सदर फ्लॅटच्या संदर्भातील खालील

(ए) बिल्डर मे. क्वालिटी कन्स्ट्रक्शन आणि

ब्रिजलाल जोधोमल तराणी दरम्यानचा मूळ

करार (बी) ब्रिजलाल जोधोमल तरानी आणि

सलोचना बी. बत्रेजा दरम्यानचा मळ करार

(सी) सुलोचना बी. बत्रेजा आणि संतोष एम.

कोणाही व्यक्तीचा वरील सदर फ्लॅटमध्ये

कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा, हक्क,

नामाधिकार, किंवा हितसंबंध असल्यास १ ए,

तळमजला श्री ओमपराग सी.एच.एस. लि.,

कोपरी कॉलनी, ठाणे (पू) ४००६०३ येथे सदर

सचनेपासन ०७ दिवसांत त्यांची हरकत लेखी

स्वरुपात कळविणे आवश्यक आहे. अन्यथा

असा दावा त्यागित केल्याचे समजण्यात येईल

आणि त्यानंतर दावा विचारात घेतला जाणार

कपर दरम्यानचा मळ करार

नाही.

तिकाण • ठाणे

नमूद मूळ दस्तावेज गहाळ झाले आहेत

नामाधिकाराचा तपास करीत आहेत.

देखील उंपलब्ध आहे.

यांना पर्यावरण विभाग

मे. रिलायन्स एंटरप्रायजेस

चौथा मजला, प्रीस इन्फिनिटी टॉवर,

TWIN ROSES TRADES &

AGENCIES LIMITED Regd. Office: 147, 14th Floor, Atlanta, Nariman Point, Mumbai - 400 021. CIN: L51900MH1985PLC035214 Website: www.trtal.org.in

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure ts) Regulations, 2015, that Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Thursday June 25, 2020 at Mumbai, to inter-alia, consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter / year ended March 31, 2020 and to consider and recommend dividend if any, on Equity Shares of the Company.

Company's website at www.trtal.org.ir and on Stock Exchange website at Pursuant to the Company's "Code to Regulate, Monitor and Report Trading". the Trading Window Close Period has

This intimation is also available on the

commenced from April 1, 2020 and will end 48 hours after the results are made public on June 25, 2020.

Dated: 22.06.2020 Company Secretary

Place : Mumbai

By order of the Board

हझूर मल्टि

प्रोजेक्ट लिमिटेड

नोंदणी कार्यालय : ६०१-ए, रामजी हाऊस प्रिमायसेस

सीएचएल, ३० जांभुळवाडी जे. एस. एस. रोड, मुंबई -४००००२, टेलिफोन : ९१-०२२-२२०००५२५

ईमेल : hmpl.india@gmail.com

वेबसाईट : www.hazoormultiproject.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

२९ सहवाचता रेग्युलेशन ४७ आणि ३० अनुसार

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या संचालक

मंडळाची सभा ही ३१ मार्च. २०२० रोजी संपलेली

तिमाही आणि वर्षाकरिता कंपनीचा लेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेणे, मंजूर

करणे आणि अभिलिखित करण्यासाठी ६०१-ए

रामजी हाऊस प्रिमायसेस सीएसएल, ३०

जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई – ४००००२

येथे मंगळवार, ३० जून, २०२० रोजी सायं. ६.००

सदर माहिती कंपनीची वेबसाईट www.hazoor-

multiproject.com वर सुद्धा उपलब्ध आहे. आणि

स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com

Janus

Corporation Ltd

Regd. Office: D-203, Crystal Plaza,

New Link Road, Opp. Infinity mall,

Andheri (W), Mumbai, - 400053.

CIN: U74999MH1998PLC117279

www.januscorp.co.in

Pursuant to Regulation 47(1)(a) of

the SEBI (Listing and Disclosures

Requirement) Regulations, 2015,

Notice is hereby given that the Board

Meeting of the Company will be held

on Tuesday, 30th June, 2020 at 04:00

PM, at the Registered Office at

D-203, Crystal Plaza, New Link

Road, Opp. Infinity mall, Andheri (West), Mumbai - 400053 to consider

and approve the Audited Financial

Results for the Year and Half year

ended 31st March, 2020 along with

For Janus Corporation Ltd

Sachin puri

Managing Director

Audit Report.

Date: 19.06.2020

Aptech 🗱

नोंदणीकृत कार्यालय : ॲप्टेक हाऊस, ए-६५, एम.आय.डी.सी., मरोळ, अंधेरी (पू),

मुंबई - ४०००९३ दू : ०२२-६८२८२३०० फॅक्स : ९१ २२ २८२७ २३९९

सीआयएन : एल७२९००एमएच२०००पीएलसी१२३८४१

वेबसाईट : www.aptech.worldwide.com, ई-मेल : investors_relations@aptech.ac.in

भागधारकांना सचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, एजीएमच्या सूचनेत माडलेले कामकाज करण्याकरिता ॲप्टेक

लिमिटेड ची विसावी (२० वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, १५ जुलै,

२०२० रोजी दु. ३.३०० वा. (भा.प्र.वे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल

कोव्हीडी-१९ सातीच्या प्रादुर्भावामुळे आणि निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अनुक्रमे ८

एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०,

१७/२०२० आणि २०/२०२० (''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड

ऑफ इंडियाने जारी केलेले दिनांक १२ मे, २०२० चे सर्क्युलर क्र.

सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (''सेबी सर्क्युलर'') ला

अनुसरू आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड

डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ ("लिस्टिंग रेग्युलेशन्स") च्या अनुपालनांत

कंपनीची २० वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित केली जाणार आहे. जिला एक

आर्थिक वर्ष २०१९-२० साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सचना त्या सभासदांना

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली जाईल. ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस उपरोक्त एमसीए सर्क्युलर्स

आणि सेबी सर्क्युलर प्रमाणे कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवले आहेत. सभासदांनी ध्यानांत ठेवावे

की, एजीएमची सूचना आणि अर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची

वेबसाईट www.aptech-worldwide.com येथे आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक

एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ह्या स्टॉके एक्सचेंजेसच्या वेबसाईट अनुक्रमे

www.bseindia.com व www1.nseindia.com वर उपलब्ध असतील. सभासद केवल

व्हीसी/ओएव्हीएम, सुविधेमार्फत एजीएमला उपस्थित राहून सहभागी होऊ शकतात. एजीएम

मध्ये सामील होण्यासाठीचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत

सभेस हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या

कंपनी सर्व सभासदांना एजीएमच्या सचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याकरिता रिमोट

ई-व्होटींग सुविधा (''रिमोट ई-व्होटींग'') पुरवत आहे. त्या व्यतिरिक्त, कंपनी एजीएम मध्ये ई-

व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींगसाठी

जर तुमचा ई-मेल आयडी मधील केपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकड नोंदणीकृत असेल तर तुमच्या

नोंदणीकृत ई-मेल ॲड्रेसवर रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींगसाठी लॉगीन तपशील पाठवले

मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'') सुविधेमार्फत होणार आहे.

सामाईक ठिकाणी सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही.

मोजण्याकरता गणले जाईल.

जातील

तपशिलावर प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे.

हजुर मल्टि प्रोजेक्टस लिमिटेड करिता

(दिनेश कुमार अगरवाल

सही/-

वा. घेण्याचे नियोजित आहे.

वर सुद्धा उपलब्ध आहे.

दिनांक : २२ जून २०२०

ठिकाण : मुंबई

Bhavin S Mehta

GIR NATUREVIEW RESORTS LTD

Read, Office: 214 Gemstar Commercial Complex, Kanchpada Ramchandra Lane Extension, Malad West Mumbai - 400064

CIN: L55101MH2009PLC238186

Pursuant to Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing and Disclosure Requirement) Regulations, 2015, Notice is hereby given that the Board Meeting of the Company will be held on Tuesday, 30th June, 2020 at 04:30 PM. at the Registered Office at 214, Gemstar Commercial Complex, Kanchpada, Ramchandra Lane Extension, Malad West Mumbai 400064 to consider and approve the Audited Financial Results for the Year and Half year ended 31st March, 2020 along with Audit Report. For GIR NATUREVIEW **RESORTS LTD**

Navinchandra Shankarlal Shah Directo

Place: Mumbai Date: 19.06.2020



दिनांक : २२.०६.२०२०

अरनॉल्ड होल्डिंग्ज लि.

सीआएयन : एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३ नोंदणी कार्यालय : बी २०८, रामजी हाऊस, ३० जांभुळवाडी जे.एस.एस. रोड, मुंबई - ४००००२, टेलिफोन : ०२२ २२०१६६४० ईमेल आयडी : amoldholding9@gmail.com वेबसाईट : www.amoldholdings.in

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचत म्युलेशन ४७ आणि ३० अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही ३१ मार्च २०२० रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता कंपनीचा लेखापरिक्षित अलिप्त निष्कर्ष इतर बार्बीसह विचारात घेणे मंजूर करणे आणि अभिलिखित करण्यासाठी मंगळवार, ३० जून, २०२० रोजी दु. ४.०० वा. घेण्याचे नियोजित आहे. सदर माहिती कंपनीची वेबसाईट www.amoldholdings.in वर सुद्धा उपलब्ध आहे. आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

अरनॉल्ड होल्डिंग्ज लि. करित सही/-(महेंद्रप्रसाद मल्ल्यावत)

पूर्ण वेळ संचालक

ठिकाण : मुंबई

आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वी रुची स्ट्रिप्स ॲण्ड अलॉईज लिमिटेड अशी ज्ञात नों. कार्या : ६११, तुलिसियानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ ईमेल : investor@imecservices.in, वेबसाईट : www.imecservices.in फोन क्र. : ०२२-२२८५१३०३, फॅक्स : ०२२-२२८२३१७७ सीआयएन : एल७४११०एमएच१९८७पीएलसी१४२३२६

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या रेग्यलेशन २ सहवाचता रेग्युलेशन ४७ अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते की, आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वी रुर्च स्ट्रिप्स ॲण्ड अलॉईज लिमिटेड अशी ज्ञात) (कंपनी) च्या संचालक मंडळाची सभा ही ३१ मार्च, २०२० रोजी रंपलेली तिमाही आणि वर्षाकरिता कंपनीचा लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष इतर बार्बीसः विचारात घेणे आणि मंजर करण्यासाठी इंदोर येथे मंगळवार, ३० जून २०२० रोजी घेण्याचे नियोजित आहे. सद माहिती कंपनीची वेबसाईट (www.imecservices.in) वर आणि कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर सुद्धा उपलब्ध आहे.

> आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड करित (पूर्वी रुची स्टिप्स ॲण्ड अलॉईज लिमिटेड अशी ज्ञात पराग गुप्त

दिनांक : २२ जून २०२० ठिकाण : इंदोर

कंपनी सचिव स. क्र. ए५०७२५

Place:- Daman

Date:-22.06.2020

Dhanlaxmi Fabrics Ltd.

CIN: L17120MH1992PLC068861 Regd. Office: Bhopar Village, Manpada Road, Domblvil (E), Thane-Dist- 421 204. Tel: 0251-2870589, 2870590 / 191 / 92, Pax: 0251-2870545 E-mail: info@dfl.net.in, Website: www.dfl.net.in

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on 29th June, 2020 on Monday at 401, Kailash Corporate Loungh, Opp Kailiash Business Park, Vikroli (West), - 400079 at 03.30 p.m. inter-alia to consider and adopt Audited Standalone and Consolidated Financial Results of the company for the quarter & Year ended 31st March, 2020 along with other agendas for the meeting.

This information is available on the website of the Company at www.dfl.net.in as well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com

For Dhanlaxmi Fabrics Limited

Date: 22/06/2020

Vishnu Thaker (Company Secretary)

नों. कार्यालय : बिल्डिंग १५२. मिलेनियम बिझनेस पार्क, टीटीसी इंडस्टियल एरिया, सेक्टर III. ए ब्लॉक महापे. नवी मंबई-४०० ७१० दूरध्वनी क्र. : ०२२-४१५९९५९५, फॅक्स : ०२२-४१५९९५७८ वेबसाईट : www.hexaware.com, ई-मेल :<u>Investori@hexaware.com</u> सीआयएन:एल७२९००एमएच१९९२पीएलसी०६९६६२

आहे. सदर रुल्समध्ये अन्य गोष्टींबरोबर प्रदान न केलेले किंवा दावा न केलेले लाभांश आयर्डपीफकडे हस्तांतरित करण्याच्या व ज्यांच्या संबंधातील लाभांश सलग सात वर्षे प्रदान केलेला नाही किंवा त्यावर दावा केलेला नाही ते शेअर्स आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतरित करण्याच्या

वरील रुल्सनुसार हस्तांतरित होण्यास पात्र ठरले त्या सर्व संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर सुयोग्य कृती करण्यासाठी वैयक्तिक पत्र

लाभांश आणि शेअर्स अनुक्रमे आयईपीएफ आणि आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतरित करेल. उपरोक्त रुल्स मधील विहित प्रक्रिया अनसरून संबंधित भागधारक आयर्डपीएफकडे हस्तांतरित झालेली दावा न केलेली लाभांश रकम आणि शेअर्स

तोन्ही आयर्डपीएफ ऑथॉरिटीकडन परत मागु शकतात प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणारे आणि ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत. भागधारकांनी

आणि अशी नक्कल शेअर प्रमाणपत्रे जारी केल्यानंतर तुमच्या नावात नोंदणी असलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे रद्द अपराक्रमय असल्याने समजले

ट्रान्स्फर एजट म्हणजेच, केफिन टेक्नॉलॉजीज प्रा. लि., शी कार्ल्हि सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबोली, फायनान्शीअल डिस्ट्रिक्ट, . नानकरामगुडा, हैद्राबाद–५०० ०३२. दुर.: +९१ ४० ६७१६१६३२, फॅक्स : + ९१ ४० २३४२०८१४, ई–मेल : ... येथे संपर्क साधावा. उपरोक्त माहिती पत्र नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि., (www.nseindia.com) बीएमई लि., (www.bseindia.com) च्या वेबसाईट

हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड साठी

ठिकाण : नवी मंबई दिनांक : २३ जून, २०२०

सही/-गुंजन मेथी कंपनी सेक्रेटरी

DES PCS TECHNOLOGY LIMITED Regd. Off.: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015;

Corp. Office: 8th floor, Technocity, plot no. X-5/3, MIDC, Mahape, Navi Mumbai- 400710. Tel.: 022 41296111, Fax no.: +912241296082, Website: www.pcstech.com, Email: investorsgrievances@pcstech.com, CIN: L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2020

Particulars Consolidated Quarter ended **Financial Year Ended** 31.03.2020 31.12.2019 31.03.2020 31.03.2019 31.03.2019 Audited Unaudited Audited Audited Audited 103.19 426.35 Total Income from Operations 86.65 120.86 486.08 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 42.52 47.43 (20.46)131.29 71.45 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (147.35) (531.08)Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit / (Loss) for the period after tax (after (94.80)(137.91)(189.53)(528.39) (222.77)Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (90.31)(140.67)(165.91)(531.07)(209.34) [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 6 Equity Share Capital 2.095.07 2.095.07 2.095.07 2.095.07 2,095.07 Reserves (excluding Revaluation Reserve) as show NA in the Audited Balance Sheet of the previous year 8 Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (0.45)(0.66)*(0.90)(2.52)(1.06) (not annualised *) (before extraordinary items)

Particulars Standalone Quarter ended Financial Year Ended 31.03.2020 31.12.2019 31.03.2019 31.03.2020 31.03.2019 Audited Audited Unaudited Audited Audited 421.13 1 Total Income from Operations 85.20 119.72 101.65 480.73 (147.19) 2 Profit before tax (106.12)(533.44)(117.10) (97.25)3 Profit after tax (94.73) (137.71) (173.93)(529.61)

Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com)

respective financial year.

Based on the Management approach as defined under Ind-AS 108, Operating segments, the Company operates in one business segment i.e. ITes related Facility Management Segment, as such it is the only reportable business segment. Due to Management decision, Revenue from IT enabled services" are much lower as compared to previous quarters. As a result of which "Other Income" exceeds "Revenue from Operations

The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.

The Financials Results(Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accouting

PCS Technology USA Inc, one of the wholly owned subsidiary of the company stands dissolved and its existence comes to an end on the 18th December 2019 as per the certificate of Dissolution issued by the autorities of the State of New Jersey (USA). In view of this, the consolidated Statement of Profit and Loss Account of the Company has been prepared excluding the financials figures of

ground of this external factor, the excess of carrying value over realisable value amounting to Rs.124.44 Lakhs for the current quarter and Rs.479.79 Lakhs for the year is accounted for as "Exceptional Item". Exceptional item for the year ended 31st March 2019 include loss of Rs. 200 Lakhs on inter corporate deposits on the basis of management assessment, Exceptional items for the year ended 31st March 2020 also includes amount of Rs 167.58 lacs which has been paid for in availing Sabka Vishwas (Legacy Disputes Resolution) 2019 to central government in complete resolution of past disputed Service tax liability.

10 The COVID -19 pandemic is rapidly spreading throughout the world. The operations of the Company were impacted, due to shutdown of offices following nationwide lockdown by the Government of India. The Company shall resume operations in a phased manner as per directives from the Government of Índia. The Company has evaluated impact of this pandemic on its business operations and financial position and based on its review of current indicators of future economic conditions, there is no significant impact on its financial results as at 31st March 2020. However, the impact assessment of COVID-19 is a continuing process given the uncertainties associated with its nature and duration and accordingly the impact may be different from that estimated as at the date of approval of these financial results. The Company will continue to monitor any material changes to future economic

Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current

For PCS Technology Limited Ashok Kumar Patni

Place: Mumbai

सर्व सभासदांना याद्वारे कळविण्यांत येते की रिमोट ई-व्होटींगची सुरुवात ११ जुलै, २०२० रोजी (शनिवार) स. ९.०० वा. (भा.प्र.वे) होईल आणि ते १४ जुलै, २०२० रोजी (मंगळवार) सं. ५.०० वा. (भा.प्र.वे.) संपेल. त्यानंतर ई-

इलेक्टॉनिक प्रतिने तरावावर मत दिले की. त्यानंतर सभासदांना त्यात बदल करणे शक्य होणार नाही. ०९ जुलै, २०२० (''कट ऑफ डेट'') ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात कंपनीचे शेअर्स धारण करणारे सभासद रिमोट ई-व्होटींगची सविधा

वापरण्यास हक्कदार असतील. ज्या व्यक्तीने कंपनीकडून सूचना पाठविण्यांत आल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील म्हणजेच सभासद झाली असेल आणि ०९ जुलै, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल तिने एजीएमच्या सूचनेत दिलेली ई-व्होटींगची प्रक्रिया अनुसरावी. जर अशा सभासदांनी

एजीएम मध्ये ई-व्होटींगची प्रक्रिया ही एजीएमच्या तारखेपूर्वी ई-व्होटींग कालावधीत रिमोट ई-व्होटींग साठी दिलेल्या निर्देशांप्रमाणेच आहे. फक्त जे ०९ जुलै, २०२० (कट-ऑफ डेट) रोजीस सभासद आहेत आणि व्हीसी /ओएव्हीएम दारा एजीएम मध्ये हजर असतील आणि ज्यांनी त्याआधी रिमोट ई व्होटींगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नसेल व त्यांना अन्यथा तसे करण्यास प्रतिबंधित केले नसेल तर ते एजीएम मध्ये उपलब्ध ई-व्होटींग सिस्टीम (www.evotingindia.com) मार्फत मत देण्यास पात्र असतील. जर सभासदांनी एजीएम मध्ये उपलब्धे ई-व्होटिंगमार्फत कोणतीही मते दिली आणि जर तेच सभासद व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सभेत सहभागी झाले नाहीत तर अशा सभासदांनी दिलेली मते अवैध समजली जातील कारण एजीएम मधील ई-व्होटिंगची सुविधा फक्त व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांकडून उपलब्ध आहे. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटिंग मार्फत मतदान केले असेल तो एजीएमध्ये हजर राहण्यास पात्र असतील. तथापि. ते एजीएम मध्ये मत

सूचनेत मांडलेले सर्व ठराव (म्हणजेच सामान्य आणि विशेष कामकाज) केवळ इलेक्ट्रॉनिक व्होटींग . गध्यमातून करता येईल. ३१ व्या एजीएमची सूचना सुद्धा सीडीएसएलच्या ई-व्होटिंग मंचावर म्हणजेच, www.evotingindia.com वर उपलब्ध आहे.

जर कोणत्याही सभासदास ई-व्होटिंग संदर्भात काही चौकशी किंवा अडचणी असतील तर सभासदांनी हेल्प सेक्शन खाली www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स ''एफएक्युज'') आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहावे किंवा सीडीएसएल ला एक ई-मेल helpdesk.evoting@cdslindia.com वर लिहावा किंवा १८००२२५५३३ वा कॉल करावा. ई-व्होटिंग सुविधेची संबंधित कोणतीही तक्रार श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०० ०१३ यांना उद्देशून करावी किंवा एक ई-मेल helpdesk.evot ing@cdslindia.com वर करावा किंवा १८००२२५५३३ वर कॉल करावा. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंटस, यांच्याकडे rnt.helpdesk@linkintime.co.in वर किंवा दूर.: +९१-२२-४९१८६२७० वर किंवा कंपनीकडे cs@advanceder

बुक क्लोजर सूचना : कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतृदी व सेबी (लिस्टींग म्युलेशन्स, २०१५ (सुधारित) ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यांत येते की, एजीएम आणि एजीएम मध्ये घोषित झाल्यास अंतिम लाभांश प्रदानाच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही अणि भाग हस्तांतरण पुस्तके ११ जुलै, २०२० (शनिवार) पासून १५ जुलै, २०२० (बुधवार) पर्यंत (दोन्ही दिवस

म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (वेळोवेळी सुधारीत होईल त्या प्रमाणे) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारित) ("सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स") ला अनुसरून, सभासदांना इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम वापरून एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या ठरावांवर त्यांची मते देण्यासाठीची सुविधा/ (''रिमोट ई व्होटींग'') पुरवली आहे. ३१ व्या एजीएमसाठी व्हीसी/ओएव्हीएम सुविधा सिस्टीम आणि रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरविण्याकरिता कंपनीने सेंटल डिपॉडिंटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') च्या सेवा नियुक्त केल्या आहेत.

व्होटींगसाठी सीडीएसएलकडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल.

उपरोक्त तारीख आणि वेळे नंतर रिमोट ई-व्होटींगला अनुमती दिली जाणार नाही. एकदा का सभासदाने

कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे त्यांचे संबंधित पॅन आद्यतन केले नसतील तर सभासद एजीएमच्या

ॲड्रव्हान्स्ड एन्झाईम टेक्नॉलॉजीज लिमिटेड साठी

संजय बसंतानी कंपनी सेक्रेटरी अँड हेड-लिगल

(सभासदत्व क्र. ए१९६३७)

जर तुम्ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे तुमचा ई-मेल ॲड्रेस नोंदवला नसेल तर कृपया वार्षिक अहवाल आणि रिमोट ई-व्होटींग व एजीएममध्ये ई-व्होटींगसाठी लॉगीन तपशील मिळवण्याकरिता तुमचा ई–मेल आयडी नोंदविण्यासाठी खालील निर्देशांचा अवलंब करा ः प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स 🛭 ई–मेल ॲड्रेस नोंदविण्यासाठी फोलिओ क्र. भागधारकांचे नाव शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढची व मागची) आणि पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत पुरवून einward.ris@kfintech.com येथे कंपनीच्या रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट, केफिन टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड (''केफिन'') ला एक विनंती पाठवा. कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधा आणि डीपीने डिमॅट स्वरुपात शेअर्स

धारण करणारे सभासद | सल्ला दिल्याप्रमाणे प्रक्रियेचा अवलंब करून तुमचा ई-मेल ॲड्रेस नोंदवा. आ. व. २०१९–२० साठीचा वार्षिक अहवाल आणि कंपनीच्या २० व्या एजीएची सूचना कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतदी आणि लिस्टींग रेग्यलेशन्स नसार सर्व सभासदांना त्यांच्या नोंदवलेल्या ई-मेल ॲड्रेसवर पाठवली जाणार आहेत.

> ॲप्टेक लिमिटेड साठी केतन शाह ठिकाण : ठाणे कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी दिनांक : २२ जून, २०२०

सीआयएन : एल६५९२०एमएच१९८५पीएलसी०३५५०४ वेबसाईट : www.mukeshbabu.com ईमेल : secretarial@mukeshbabu.com सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ अनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही इतर बाबींसह (ए) ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वित्तीय वर्षाकरिता कंपनीचा लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) विचारात घेणे, मंजूर करणे आणि अभिलिखित करण्यासाठी मंगळवार ३० जून २०२० रोजी घेण्याचे नियोजित

मुकेश बाबु फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

४०० ०२१, फोन : ०२२-२६२३२०५१

नोंदणीकृत कार्यालय : ११ मेकर चेंबर्स ॥।, २२३, निरमन पॉईंट मुंबई

पुढे प्रोहिबिशन ऑफ इन्सायडर ट्रेडिंग करिता कंपनीच्या ''कोड ऑफ प्रॅक्टिसेस ॲण्ड प्रोसिजर फॉर फेअर डिस्क्लोजर ऑफ अनपब्लिश प्राईज इन्फर्मेशन" अनुसार कंपनीच्या सिक्युरिटीजमधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो या सदर वित्तीय निष्कर्षाच्या प्रसिद्धी तारखेपासून ४८ तासांपर्यंत सर्व मंडळाचे सभासद आणि पद्सिद्ध व्यक्ती आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटंब सभासद यांच्यासाठी बंद राहतील.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.mukeshbabu.com वर आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) www.bsein-

dia.com वर सुद्धा उपलब्ध आहे. मुकेश बाबु फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड करिता ठिकाण : मुंबई सही/-

दिनांक : २२ जून, २०२० मानसी एन. दलाल कंपनी सचिव आणि (अनुपालन अधिकारी)

<u>advanced enzymes</u>

(प.)-४०० ६०४, महाराष्ट्र, भारत, दू. क्र. +९१-२२-४१७०३२०० फॅक्स क्र. +९१-२२-२५८३५१५९, वेबसाईट : www.advancedenzymes.com ई-मेल आयडी : investor.grievances@advancedenzymes.com ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

सीआयएन : एल२४२००एमएच१९८९पीएलसी०५१०१८

नों. कार्यालय: सन मॅथ्नेटिका, 'ए' विंग, ५ वा मजला, एलआयसी सर्व्हिस रोड, लुईसवाडी, ठाणे

रिमोट ई-व्होटींगची माहिती आणि बक क्लोजर याद्वारे सूचना देण्यात येते की, ३१ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता ॲड्रव्हान्स्ड एन्झाईम टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ३**१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा** (''एजीएम'') बुधवार, १५ जुलै, २०२० रोजी स. १०.०० वा. (भा.प्र.वे.) व्डिडिओ 'व्हिसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणा

निगम व्यवहार मंत्रालय भारत सरकारने जारी केलेली ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ मे २०२० दिनांकीत अनुक्रमे जरनल सर्क्यलर क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० (''एकत्रित रमसीए सर्क्यलर'') व सेबीने जारी केलेले दिनांक १२ मे. २०२० चे सर्क्यलर क्र . सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ ला अनुसरून ३१ वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित केली जाईल आणि सामाईक ठिकाणी सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती नसली तरी काही अडत नाही. वरील सर्क्युलर्सच्या बाबतीत रिमोट ई-व्होटिंगसाठी प्रक्रिया सह ३१ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० रोजी पाठवला आहे ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी /डिपॉझिटरी पार्टिसिपंटस नोंदवले आहेत. ज्यांचे ई-मेल ॲडेस नोंदवलेले नाहीत त्या सभासदांनी कपया ॲडेसेस च्या नोंदणीच्या प्रक्रियेकरिता एजीएमची सचना पाहावी. आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत

२ ३१ व्या एजीएम पाहणे व त्यांत सहभागी होण्यासाठी निर्देश वाचावेत. एजीएमची सदर सूचना आणि वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.advancedenzymes.com वर सुद्धा उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस्

(www.nseindia.com) वर पाहता येईल.

सूचनेच्या टीप क्र. २१ मध्ये दिलेल्या तपशिलांनुसार कंपनी/आरटीए शी संपर्क साधू शकतात.

zymes.com/ investor.grievances@advancedenzymes.com येथे कराव्यात

Vice Chairman Date: 22nd June 2020 DIN: 00014194

50/9 Daman industrial Estate, Kadaiya, Daman Pin-396210. ON No: L74950DD2005PLC003775 Phone-0260-661 9000 Fax-0260-6619010 Email: info@rmclindia.co.in URLwww.rmclindia.co.in

RADHA MADHAV CORPORATION LIMITED

NOTICE In Compliance under Regulation 29 of SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (LISTING OBLIGATIONS AND DIS-CLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2015 the Company hereby intimates that the Meeting of Board of Directors will be held on 30th June, 2020 for Audited Financial Results for the Quarter ended 31St March, 2020 and for the year ended 31st March, 2020.
FOR RADHA MADHAV CORPORATION LTD

MR. MITEH AGARWAL (MANAGING DIRECTOR & CEO) DIN:- 00060296

> TÜV ISO 9001:200

NOTICE

HEXAWARE

सूचना ही सूचना इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रूल्स, २०१६ च्या तरतुर्दीनुसार दिली

त्यानुसार, कंपनीने ज्यांचे प्रदान न केलेले किंवा दावा न केलेले लाभांश आणि शेअर्स अनुक्रमे आयईपीएफ आणि आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतरणासाठी पात्र ठरलेले भाग धारकांचे प्रदान न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांश आणि शेअर्सचे संपूर्ण तपशील कंपनीची वेबसाईट

http://hexaware.com/investors/. वर उपलब्ध आहेत. —. जर २१ ऑगस्ट, २०२० पर्यं कंपनीला संबंधीत भागधारकांकडन कोणतीही माहिती मिळाली नाही तर कंपनी प्रदान न केलेले किंवा दावा न केलेले

कृपया ध्यानांत ठेवावे की, रुल्स नुसार आयईपीएफ सस्पेन्स आकाऊंटमध्ये हस्तांतरित करण्याकरिता कंपनी नक्कल शेअर प्रमाणपत्रे जारी करेल

कोणतीही चौकशी करायची असल्यास संबंधित भागधारकांनी कंपनीशी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड

आणि कंपनीची वेबसाईट http://hexaware.com/investors/ वर सुद्धा उपलब्ध आहे.

(Rs. in lakhs)

The Financial details on Standalone basis are as under

Notes: The above is an extract of the detailed format of Quaterly and Annual of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and

The above audited quarterly and annual financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 22nd June 2020. The figures of the last quarter are the balancing figures in respect of full financial year and to date figures upto third quarter of the

Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.

The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds have declined. On the

The Statutory Auditors of the Company have carried out the audit and have issued their unmodified opinion on the financia